

ति *Bruchstück, Theil* in der Astr.; vgl. noch GOLĀDHJ. TRIPRAČN. 49. — Vgl. ऋषाच्छेद oben.

1. जन् Z. 8 füge bei जगद्यैय RV. 10,146,5.

जगत् 5) 1) जगत्पनूना भवति किं रुचिरा PAT. a. a. O. 8,39,6.

जगत्प, °पति denom. von जगत् ebend. 1,267,4.

जगल 2) a) MADAN. 8,61. KARAKA 1,27.

जगलु m. ohne Angabe der Bed. ÇANDAM. im ÇKDR. u. वचलु; vgl. जगनु und जगन्.

जटिल 2) d) ein best. zu den Prutuda gezählter Vogel KARAKA 1,27.

जटिल (Nachträge) Z. 6 lies ऽप्रुचीन्. Z. 7. 8 zu streichen die Worte: die richtige Lesart u. s. w.

जठरव n. ऋ° = सौकुमार्य *Abwesenheit von Härte, Zartheit* VĀMANA 3,1,19.

जड adj. *dumm* und zugleich n. *Wasser* Spr. (II) 3160.

जडाय् (von जड), °पति mit infin. in Bezug auf Etwas sich als stumpf, unfähig erweisen: स्वगुणां परदेशं च वक्तुम् u. s. w. सतां जिह्वा जडायते Spr. (II) 7266.

जन् mit ऋभि 1) zu Etwas (nom. des partic. fut. pass.) da sein: रक्तो ऽभिजायते भोग्यो नारीषां शाटको यथा Spr. (II) 5693.

जनगत् adj. PAT. a. a. O. 1,267,4. Davon denom. °गत्प, °त्यति ebend.

जननीय् (von जननी), °पति Jmd (acc.) für seine Mutter halten: प्रियाम् (so zu lesen) HEM. JOGAÇ. 3,9.

जनयोपन, lies störend st. hemmend.

जनस्थ adj. in der Gāna (Ganas) genannten Welt weilend VP. 1,3,24.

जनि 1) Z. 4. 5 lies 2,36,3 st. 2,26,3.

जन्तु 3) n. Spr. (II) 7156. HEM. JOGAÇ. 3,53.

जन्तुजातमय adj. eine Menge von Ungezieser enthaltend HEM. JOGAÇ. 3,35.

जन्मवत्त् (von जन्मन्) adj. was geboren wird, ein lebendes Wesen Spr. (II) 4934.

जन्मवर्त्मन् HEM. JOGAÇ. 2,80.

जम्बुक m. N. pr. eines Çūdra MBH. 12,5742 nach der Lesart der ed. Bomb., शम्बुक ed. Calc.

जम्बुमाल, युद्धं बालाकजम्बुमालम् ist der Kampf zwischen Balāhaka und Gāmbumālin.

जम्भ 1) Z. 4 lies 10,87,3 st. 10. 87,3.

जम्भक 1) b) विद्या मन्त्रयन्त्रादिद्वया जम्भकं श्रेषधिसाधनानि तद्वार्ता-प्रिया: NILAK. — जम्भिका f. N. pr. einer Gottheit KĀLĀĀKRA 3,165. जम्भी desgl. 132.

जयस्वामिन् 1) Z. 2 zu RĀĀA-TAR. 5,448 vgl. विरोचन 2) a).

जयात्मज m. Gāja's d. i. Arġuna's Sohn, patron. Abhimanju's MBH. 3,10270.

2. जर् caus. in Bewegung setzen, lebendig machen; dahin gehören z. B. RV. 1,48,5. 124,10. 7,73,8. Verwandt mit 3. गर्.

जर् 2) Z. 2 lies जर्ताम् st. जर्ताम्.

2. जर्पा, an der ersten Stelle wohl so v. a. dūrres (1. जर्) Gras.

जरायु 3) lies ein best. schaumartiger Stoff auf dem Meere (अग्निगर्भ) RĀĀAN. 6,79.

जरायुक n. = जरायु 2). गो° SĀMAVIDR. BR. 2,6,10.

VII. Theil.

जल 1) und zugleich 4) a) auch Spr. (II) 6919.

जलजम्बुलता f. eine best. Wasserpflanze Cit. bei VĀMANA 5,2,74.

जलयन्त्रचक्र n. Schöpfrad Spr. (II) 963.

जलार्द्र 3) f. घ्रा ein angefeuchtetes Tuch, das zur Kühlung hinundher bewegt wird, ÇIÇ. 1,65.

जलेभ, f. ई H. an. 2,128.

जल् s. शर्धजल्.

जलत्स्वार्थ (vgl. auch Nachträge) adj. und ऋ° PAT. a. a. O. 2,312,6. 313,4.

जलून s. सर्वसत्त्वपाप°.

जागरितात्त m. Zustand des Wachens s. u. जागरित 2) und vgl. बुद्धा-त्त, स्वप्नात्त.

जातवत्त् geboren Spr. (II) 2325.

जातकारिणी f. N. einer bösen Fee, die neugeborene Kinder fortträgt, MĀK. P. 51,102. 107.

जातिभाज् adj. Alles was geboren wird Spr. (II) 6788.

जाप, an der ersten Stelle, wo das Metrum eine Länge verlangt, liest die ed. Bomb. जाप्यं, an der zweiten जाप.

जामि vgl. noch सु° und सोम°.

जाम्बील Speichel oder ein anderer Auswurf: °स्कन्दन VĀITĀN. 12.

जाम्ब्वेय m. metron. von जम्बू PAT. a. a. O. 4,54,4.

जारद्वत adj. von जर्त् + वृत्त ebend. 4,68,4.

जार्यन्मख adj. nach ŚĀJ. Opfer vollführend RV. 10,172,2.

जाल 1) e) Z. 7 MBH. 3,11967 fasst NILAK. das Wort als adj. von जल Wasser.

1. जि mit वि 3) siegen so v. a. die Oberhand haben: पावत्पुण्यमिदं नृणां विजयते Spr. (II) 2538.

— सम् Jmd überwältigen: न च समं मेदिनं संजियते Spr. (II) 858; könnte auch auf 1. ज्या zurückgeführt werden.

जितकस्त adj. der eine geschickte —, geübte Hand hat KARAKA 3,8.

जित्व 2) PAT. a. a. O. 4,81,6.

जिन 2) b) HEM. JOGAÇ. 2,16. 18. 3,122. 138. °धर्म 139. जिनीत्तम 4,91

जिन्व् mit घ्रा erfrischen RV. 4,45,3.

जिह्वु m. pl. N. pr. eines Landes PAT. a. a. O. 4,74,6. — Vgl. जिह्ववक. जीर्ति s. ऋ° oben.

जीवक 4) b) चिरजीविका (Conj. für °जीविता) langes Leben Spr. (II) 5770.

जीवघातिन् adj. Lebendes tödtend: Raubthiere Spr. (II) 1972.

जीवघात्या f. Vernichtung des Lebendigen oder des Lebens KAUC. 18.

जीवन 5) a) RV. 1,48,10. 10,161,1. AV. 4,9,1.

1. जू 4) Z. 6 lies 1,27,7.

1. जूर्पि vgl. सु°.

जम्भा f. so v. a. das zu Tage Kommen, Auftreten, Erscheinen: रोमा-ञ्चस्वद° Spr. (II) 7199.

जेत्ताक KARAKA 1,14.

जेट्ट (Nachträge) vgl. जैट.

जेह्वक m. ein Fürst der जिह्वु PAT. a. a. O. 4,74,6.

ज्ञ, ज्ञा देवतास्य स्थालीपाकस्य ज्ञः स्थालीपाकः ebend. 6(4),46,6.

1. ज्ञा 1) देवाः पूजां न जानन्ति die Götter erfahren nicht, was Vereh-